

केवायसी

(आपला ग्राहकास जाणून घ्या)

“आपले बँक खाते उघडण्यासाठी
आणि चालू ठेवण्यासाठी केवायसी
(आपला ग्राहकास जाणून घ्या)
सोपी पण आवश्यक आहे.”



01

एक व्यक्तीसाठी एक अधिकृतरित्या वैध दस्तावेज (ओव्हीडी) आणि पॅन किंवा फॉर्म 60 सह एक अलीकडील छायाचित्र बँक खाते उघडण्यासाठी पुरेसे आहे. ओव्हीडी म्हणून खालील कागदपत्रे स्वीकारली जातात: पासपोर्ट, ड्रायविंग लायसन्स, आधार क्रमांक असल्याचा पुरावा, भारतीय मतदान आयोगाने जारी केलेले मतदार ओळखपत्र, राज्य सरकारच्या अधिकाऱ्याद्वारे यथायोग्य सही केलेले नरेगा द्वारे जारी केलेले जॉब कार्ड आणि राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर द्वारे जारी केलेले पत्र ज्यावर नाव आणि पत्त्याचे तपशील आहेत.

02

जर तुमचा सध्याचा पत्ता तुमच्या बँकेमध्ये जमा केलेल्या पुराव्यापेक्षा वेगळा आहे, तर ई-केवायसी प्रमाणीकरण म्हणजेच बायोमेट्रिक किंवा ओटीपी आधारित प्रमाणीकरण द्वारे नोंदणी केल्याच्या प्रकरणी तुमच्या नवीन पत्त्याचे एक सोपे स्वयं-घोषणापत्र पुरेसे आहे,

03

जर ओव्हीडी उपलब्ध नसेल, तर ग्राहक एक स्वयं-साक्षात्कृत छायाचित्र जमा करून 'स्मॉल अकाउंट' उघडू शकतात ज्यात ₹ 50,000 पर्यंत शिल्लक ठेवू शकतात, दरमहा ₹ 10,000 पर्यंत पैसे काढू शकतात आणि दर आर्थिक वर्षात ₹ 1 लाखपर्यंत एकूण जमा करू शकतात.

04

बँकेसोबत व्यावसायिक संबंध/ खाते आधारित संबंध स्थापन करते वेळी जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये कोणताही बदल झाल्यास, ग्राहक अद्यावत केलेली कागदपत्रे बदलाच्या 30 दिवसांच्या आत बँकेकडे जमा करेल.

05

केवायसी प्रक्रियेशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, कृपया आरबीएल बँकेला संपर्क साधा (संपर्क क्रमांक - 022 6232 7777, ईमेल आयडी : customercare@rblbank.com). जर बँकेद्वारे दिलेल्या प्रतिसाधाशी तुम्ही समाधानी नाही, तर तुम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे नियुक्त केलेल्या बँकिंग ओम्बुड्समनच्या कार्यालयात (<https://cms.rbi.org.in>) संपर्क साधू शकता.

या संदर्भात तुम्हाला कोणतीही मदत पाहिजे असल्यास, कृपया आमच्या शाखा अधिकाऱ्यांना संपर्क साधा.

apno ka bank

